



# TRANSCHEM LIMITED

July 9, 2020

To,  
Corporate Relation Department  
BSE Limited,  
P. J. Towers, 1<sup>st</sup> Floor,  
Dalal Street, New Trading Ring,  
Rotunda Building, Fort,  
**MUMBAI – 400 001.**

Dear Sir,

**Ref: Company Code No. 500422.**

**Sub: Newspaper Publication of Notice of 43<sup>rd</sup> AGM and Annual Report 2019-20**

Dear Sir,

Please take note that pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015 Company has given notice to shareholders by way of advertisement in newspaper regarding Notice of 43<sup>rd</sup> Annual General Meeting that is scheduled to be held on Friday, the July 31, 2020 through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) at 11.00 and the remote e-voting process that is being provided by NSDL and commenced on Tuesday, July 28, 2020 (9.00 am) and end on Thursday, July 30, 2020 (5.00 pm).

Please find attached herewith the cutting of the Financial Express (English) and Lakshadeep (Marathi) newspapers wherein the advertisement has been published for your reference and record

Thanking you.

Yours faithfully,  
For Transchem Limited

Neeraja Karandikar  
Company Secretary (ACS 10130)

CIN : L24100MH1976PLC019327

Regd. Office : 304, Ganatra Estate, Pokhran Road No. 1, Khopat, Thane (W) 400 601.  
Tel.: 022-2547 7077 Telefax : 022-2547 8601 E-mail : secretary@transchem.net Website : www.transchem.net



# US-China rivalry broadening from trade to everything

ENDA CURRAN  
Hong Kong, July 8

**THE US-CHINA RIVALRY** is shifting into new and unpredictable areas, engulfing everything from a popular video app to Hong Kong's status as a global financial hub.

The latest tensions are overshadowing a trade agreement in January that was meant to draw a line under the trade war and be a boon for business. Instead, differences between both powers are deepening right at a time when the world economy is facing its worst crisis since the Great Depression.

This week alone, President Donald Trump said he is considering banning ByteDance's short video app TikTok as retaliation against China over its handling of the coronavirus. Some of his top advisers want the US to undermine the Hong Kong dollar's peg to the greenback to punish China for recent moves to chip away at the former British colony's political freedoms. There are even concerns over the visa status of hundreds of thousands of Chinese students who enroll at US colleges and universities each year.

China in turn has promised its own response, warning the US and others to stop interfering in Hong Kong and other issues. "The ice age in relations is here to stay," said Pauline Loong, managing director at research company Asia Analystica in Hong Kong and a veteran China watcher. "It will get much colder before there will be any thaw."

The economic backdrop could hardly be more stark, with the IMF estimating that by the end of this year 170 countries — almost 90% of the world — will have lower per capita income. That's a reversal from January, when it predicted 160 countries would end the year with higher economies and positive per capita income growth.


The deepening divisions are forcing difficult decisions for global business. Facebook, Google and Twitter — all of which are blocked in the mainland — are at risk of the same fate in Hong Kong.

Hours after Hong Kong announced sweeping new powers to police the internet on Monday night, those companies plus the likes of Microsoft and Zoom Video Communications all sent suspended requests for data from the Hong Kong government. It's not yet clear how the authorities will respond to that lack of compliance with local laws.

ByteDance's TikTok, which has Chinese owners, announced it would pull its viral video app from the territory's mobile stores altogether in the coming days. HSBG, which draws more

## Global recession deepens

The IMF is predicting a 2020 global contraction of 4.9%



Source: International Monetary Fund/Bloomberg

than two-thirds of its pretax income from Hong Kong, slumped in Hong Kong trading on Wednesday on fears it would lose out if the Trump administration moves ahead with any plan to punish banks in the city and destabilise the currency peg to the dollar.

The expectations are that threats and counter threats will only get further ahead of the US presidential election in November, with little prospect of a near-term reset. "I don't see any immediate circuit breaker," said Francis Howie, author of *Raid Capitalism: The Fragile Financial Foundation of China's Extraordinary Rise*. "Certainly not in the sense that there is a reset where everyone says 'we're in' but we're foolish, let's get back to being friends." I don't see that coming any time soon. —BLOOMBERG

## SCHEDULE II FORM B PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy (Liquidation Process) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF M/S ASHAPURI METALS PRIVATE LIMITED

Sr.	Particulars	Details
1.	Name of Corporate Debtor	M/s Ashapuri Metals Private Limited
2.	Date of Incorporation of Corporate Debtor	14-03-2001
3.	Authority under which Corporate Debtor is Incorporated/Registered	Registrar of Companies (Ahmedabad) Under Companies Act, 1956
4.	Corporate Identification Number/Unique Identification Number of corporate debtor	CIN: U27203GJ2001PT039306
5.	Address of the registered office and Principal Office (if any) of Corporate Debtor	Reg. Office: 70/59 G.I.D.C., Road No. 2, Sachin, SURAT - 384720
6.	Date of Closure of Insolvency Resolution Process	02/07/2020
7.	Liquidation commencement date of corporate debtor	02-07-2020 Communicated to RP on: 07-07-2020
8.	Name, Address, Email and the Registration Number of the Liquidator	Mr. Kalish Thammal Shah (IP Registration Number: ISB199-001/IP-PO20201201-2018101011) 205, 21 <sup>st</sup> Century Business Centre, Near Viro's Tech Centre, Ring Road, Surat-395002. Call No: 9824150365 Email id: kptshah@gmail.com
9.	Last date for Submission of Claims	08.06.2020

Notice is hereby given that the national company law firm, Ahmedabad Bench has ordered the commencement of liquidation of the corporate debtor M/s Ashapuri Metals Private Limited on 02-07-2020. The Stakeholders of Ashapuri Metals Private Limited are hereby called upon to submit all their claims, on or before 08-06-2020 to the liquidator at the address mentioned against item 8. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders, may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

Date: 09/07/2020 Liquidator in the matter of Ashapuri Metals Private Limited Place: Surat

Kalish Thammal Shah For Sinterx Industries Limited

A Wilmor Group company

SHREE RENUKA SUGARS LIMITED (A WILMOR GROUP COMPANY)

Corporate Identification Number: L01542KA1995PC019046

Registered Office: Kanakshree Arcade, JNM Road, Nehru Nagar, Belgaum, Karnataka-590010.

Investor relations: investor.relations@renukasugars.com

Website: www.renukasugars.com; Phone: +91-831-2404000; Fax: +91-831-2404961

Extract of audited financial results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2020 (INR in Million)

Undisputed leader in the export of sugar

Producing ethanol for blending in the export fuel imports

Madhur leads and expands the branded segment by growing at over 30%

GROWING BEYOND EXPECTATIONS

BRAND

Place: Mumbai Date: July 07, 2020

For Shree Renuka Sugars Limited, Viendra Singh Executive Director DIN: 03537522

FINANCIAL EXPRESS

HSBC slumps as US weighs moves to punish HK banks

HSBC HOLDINGS, WHICH draws more than two-thirds of its pretax income from Hong Kong, slumped as advisers to US President Donald Trump discussed a potential move to punish banks in the city and destabilise the currency peg to the dollar.

Europe's largest financial institution was named as a potential target, Bloomberg News reported, citing people familiar with the matter. US Secretary of State Michael Pompeo last month singled out Peter Wong, the bank's Asia-Pacific chief executive officer, for signing a petition supporting "Beijing's disastrous decision to destroy Hong Kong's autonomy."

"Disruption to the currency peg and dollar funding, with HSBC reporting in U.S. dollars, could expose revenue and accelerate material changes in its dual listing and structure," Bloomberg Intelligence analysts Jonathan Yee and Francis Chan wrote on Wednesday.

"HSBC's to-do list remains considerable, though a wait-and-see approach — with November's U.S. election in the date — may be adopted for the latest peg and funding turbulence," they wrote.

FINANCIAL EXPRESS

TRANSCHEM LIMITED

CIN: L24100GJ1975PL01527

304 Ganatra Estate, Ambekar Road No. 1, Khejuri, Thane - 400 061

Tel/Fax: 022 25478601

E-mail: secretary@transchem.net; www.transchem.net

Notice of 43rd AGM and Annual Report 2019-20

Notice is hereby given that the 43rd Annual General Meeting of Transchem Limited will be held on Friday, July 31, 2020 through Video Conference (VC) Over Audio Visual Means (OAVM) at 11.00 am to transact business as set out in the Notice of AGM. The deemed venue for the 43rd AGM will be the Registered Office of the Company.

In view of COVID-19 pandemic and resultant difficulties in dispatch of physical copies of the Annual Report, the MCA vide its circular dated May 5, 2020 has dispensed with the requirement of dispatch of physical copies of Annual Report. Accordingly the Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 are available only by electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company Depositories. The electronic dispatch of the Annual Report has been completed on July 07, 2020. The Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 are also available on the Company's website www.transchem.net

Members are requested to log on to the website www.transchem.net on or before 07.07.2020 to obtain the login ID and password by sending a request to agdm@transchem.net. The facility for voting shall also be available to members attending the AGM through VCOAVM and have not casted their vote through e-voting.

Members who have cast their vote by a voting prior to the AGM can also attend participation in the AGM through VCOAVM but shall not be entitled to cast their vote again. The instructions for remote e-voting are detailed in the note to the Notice convening the AGM, which is also available at website of Company, BSE Limited and NSDL.

Members who have any query relating to the working of the Company may send it to the Company from their registered e-mail address mentioning their name, DP ID and Client ID details (where applicable) to the Company Secretary on or before 07.07.2020 at a to: cs@transchem.net or on 07.07.2020 (5.00 pm - IST). The Chairperson would address those queries and give suitable replies during the AGM.

Date: 08/07/2020 For Transchem Limited, Nareesh Karandikar, Company Secretary (ACS 19130)

Place: Thane

SINTEX INDUSTRIES LIMITED

CIN: L17110GJ1993PL000454

Reg. Office: Kallid (NG) - 352 721, Dist. Gandhinagar, Gujarat, India. Ph. +91-276-25300, Fax: +91-276-22268, E-mail: share@sintex.com, www.sintex.com

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) SUSPENSE ACCOUNT

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refunds) Rules, 2016, as amended ("the Rules").

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed for three consecutive years or more in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account.

In view of those Shareholders who have not exercised their dividend for three consecutive years from 2012-13 will be transferred to the IEPF Suspense Account. Individual communication is being sent to the concerned Shareholders at their latest available address in the Company Register and Share Transfer Agent (RTA) regarding taking appropriate action. The Shareholders have also uploaded the details of such shareholders and their shares due for transfer to the IEPF Suspense Account on its website at www.iepf.in.

The Shareholders are requested to note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF Rules.

The Shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of the transfer of shares to IEPF Suspense Account as per the IEPF Rules and upon such issue, the original certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

The Shareholders, holding shares in demat form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account, may note that the Company will inform them from their Depository Participant, by way of corporate action, to transfer the share(s) lying in your demat account in favour of the IEPF.

The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

The Shareholders may note that if no reply is received by the Company or by the Registrar from the concerned Shareholders by 15th August 2020, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the IEPF Rules, transfer the shares to the IEPF Suspense Account by the due date without any further notice.

In case of the Shareholders having any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's RTA, at M/S Link Intime India Private Limited, (Contact Person - Shri Narendra Tawde), Link Intime India Pvt. Ltd (Unit - Sintex Industries Limited) 5th Floor, 500 To 508, Anandmehra Business Centre - 1 (ABC-1), Beside Viro's Tech Centre, Near Viro's Tech Centre, Ring Road, Surat-395002. Call No: 97926465179; Fax: 07926465179; Email: kpt.shares@linkintime.com; Website: www.linkintime.co.in

Place: Kallid (NG.) For Sinterx Industries Limited, Nareesh Karandikar, Company Secretary

Date: 8<sup>th</sup> July, 2020

FINANCIAL EXPRESS

Maninagar (East) Branch : 35, Anand Bag Colony, Opp Ghardhagar, Maninagar East, Ahmedabad-380008 India. Phone : 079-22720677, 22720688, E-Mail : dhanraj@bankbaroda.com

POSSESSION NOTICE (IMMOVABLE PROPERTY)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 12.02.2020 calling upon the Borrower/ Guarantor Mr. Kalubhai Mahabhai Rabari, Mohammed Aarif Jamalabhai Chhivaniwala to repay the amount mentioned in the notice being Rs. 1.16 Lakhs (Rupees One Lakh Sixteen Thousand Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Guarantor has failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 7<sup>th</sup> day of July of year 2020.

The Borrower/Guarantor/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 1.16 Lakhs (Rupees One Lakh Sixteen Thousand Only) as per notice dated 12.02.2020 and interest thereon at the contractual rate plus cost, charges and expenses till date of payment.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece and parcel of the immovable property bearing F/N No. 59/699 addressing about 23.66 sq. mtrs. in the scheme of Gujarat Housing Board known as Rushikesh Nagar Colony situated at Muge Khokhra-Mahabadd, Ta. City, Dist. Ahmedabad on land bearing survey No. 35/5P of T.P. Scheme No. 25 in the Registration District Ahmedabad Sub-District of Ahmedabad-5(Narol) Bounded as: On or towards North : Open Space & Road. On or towards South : Flat No. 59/699, On or towards East : Flat No. 59/70, On or towards West : Open Space

Date: 07.07.2020 Authorised Officer Bank of Baroda

Place: Ahmedabad

Maninagar (East) Branch : 35, Anand Bag Colony, Opp Ghardhagar, Maninagar East, Ahmedabad-380008 India. Phone : 079-22720677, 22720688, E-Mail : dhanraj@bankbaroda.com

POSSESSION NOTICE (IMMOVABLE PROPERTY)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 13.03.2020 calling upon the Borrower/ Guarantor Mrs. Arunabha Dhonying Parthar. Mrs. Heena Kamlesh Shivhari to repay the amount mentioned in the notice being Rs. 7.65 Lakhs (Rupees Seven Lakhs Sixty Five Thousand Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 7<sup>th</sup> day of July of year 2020.

The Borrower/Guarantor/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 7.65 Lakhs (Rupees Seven Lakhs Sixty Five Thousand Only) as per notice dated 13.03.2020 and interest thereon at the contractual rate plus cost, charges and expenses till date of payment.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece & parcel of Flat No. A2-35 on the Second Floor, comprising about 796 Sq.Ft. i.e. 74 Sq. Mtrs., Block No. 14 in the scheme known as Central Park Ahmedabad, Saraspur, Ahmedabad-380021, situated on Flat Plot No. 114, T.P. Scheme No. 16, Survey No. 148 and 149, City Survey No. 602 of Muzje: Shahkhola Taluka, City: District: Ahmedabad Bounded as: On or towards East : Flat No. A2-34, On or towards West : Flat No. A2-36, On or towards North : Flat No. A2-38, On or towards South : Open Garden of Scheme.

Date: 07.07.2020 Authorised Officer Bank of Baroda

Place: Ahmedabad

Fullerton India Home Finance Company Limited

Corporate Office: Floor 5 & 6, B-Wing, Supreme IT Park, Supreme City, Powai, Mumbai - 400076. Regd. Office: High Tower, Floor 3, 01c No. 307, New No. 105, Poonamallee High Road, Madhavayy, Chennai - 600095.

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 8 (a) AND 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below listed immovable properties of Fullerton India Home Finance Company Limited (Secured Creditor), the possession of which has been taken by the Authorized Officer of Fullerton India Home Finance Company Limited (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whichever is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein before and further interest and other expenses thereon till date of realization, due to Fullerton India Home Finance Company Limited (Secured Creditor from the Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below. The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and Last Date of EMD deposit is also mentioned herein below:

1) Date & Time of E-Auction: 29/07/2020 at 11:00 AM to 01:00 PM (with unlimited extensions of 5 minute each)

2) Date & Time for submission of Request Letter of Participation / KYC Documents / Proof of EMD, etc.: 28/07/2020

Sr. No. Name & Address of the Borrower(s) / Guarantor(s) with Loan Account Number

Outstanding Dues Amount

Details of mortgaged immovable property

1. Loan Account No.: 601987210117003

Rs. 25,99,801/-

Flat No. 403, 4th Floor, No. 215, Ramesh Thakkar Building, Near Parsik Marg, Talpada Bhandari, Dandekarwadi, Thane, Maharashtra - 421302. Add. 2, S. K. Textile 205, Kanori Ratta Deep, Back Side Rangad, Bhandari, Thane, Maharashtra - 421302. Add. 3, 403, 4<sup>th</sup> Floor, Sai Aradhana, Ovala, Thane, (West), Maharashtra - 400015.

Reserve Price: Rs. 14,00,000/- (Rupees Fourteen Lakhs Only)

Earnest Money Deposit: Rs. 1,40,000/- (Rupees One Lakh Forty Thousand Only)

Incremental Value: Rs. 14,000/- (Rupees Forty Thousand Only)

2. Loan Account No.: 60198721023473

Rs. 2,10,37,993.31/-

All Piece &amp; Parcel Property (Rupees Two Crore Ten Lakhs Ninety Nine Thousand Eight Hundred One Only)

1) Gulam Dastgir Syed

2) Syed Farooq G Dastgir

1) 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th, 12th, 13th, 14th, 15th, 16th, 17th, 18th, 19th, 20th, 21st, 22nd, 23rd, 24th, 25th, 26th, 27th, 28th, 29th, 30th, 31st, 32nd, 33rd, 34th, 35th, 36th, 37th, 38th, 39th, 40th, 41st, 42nd, 43rd, 44th, 45th, 46th, 47th, 48th, 49th, 50th, 51st, 52nd, 53rd, 54th, 55th, 56th, 57th, 58th, 59th, 60th, 61st, 62nd, 63rd, 64th, 65th, 66th, 67th, 68th, 69th, 70th, 71st, 72nd, 73rd, 74th, 75th, 76th, 77th, 78th, 79th, 80th, 81st, 82nd, 83rd, 84th, 85th, 86th, 87th, 88th, 89th, 90th, 91st, 92nd, 93rd, 94th, 95th, 96th, 97th, 98th, 99th, 100th, 101st, 102nd, 103rd, 104th, 105th, 106th, 107th, 108th, 109th, 110th, 111th, 112th, 113th, 114th, 115th, 116th, 117th, 118th, 119th, 120th, 121st, 122nd, 123rd, 124th, 125th, 126th, 127th, 128th, 129th, 130th, 131st, 132nd, 133rd, 134th, 135th, 136th, 137th, 138th, 139th, 140th, 141st, 142nd, 143rd, 144th, 145th, 146th, 147th, 148th, 149th, 150th, 151st, 152nd, 153



